



“Asia’s Pioneering Hospitality Chain of
Environmentally Sensitive 5 Star Hotels & Resorts”

8th February, 2022

To,
DCS,
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

To,
The Manager
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra -Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

Code: 526668

Code:- KAMATHOTEL-EQ

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement regarding outcome of Board Meeting held on Monday, 7th February, 2022 pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015.

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Unaudited Statements of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and nine months ended 31st December, 2021 published in English newspaper, Financial Express having nationwide circulation and in Marathi newspaper, Loksatta having regional circulation in Mumbai for the Board Meeting held on Monday, 7th February, 2022. The same has also been made available on the Company's website at 'the following web link www.khil.com.

Kindly take the same on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,
For Kamat Hotels (India) Limited

VITHAL VENKETES H KAMAT
Digitally signed by
VITHAL VENKETESH
KAMAT
Date: 2022.02.08
11:24:36 +05'30'

Dr. Vithal V. Kamat
DIN 00195341
Executive Chairman and Managing Director

REGD OFF: 70-C, Nehru Road, Vile Parle (East), Mumbai - 400 099, India. Tel.: 2616 4000, Fax : 2616 4203

Email-Id : cs@khil.com | Website: www.khil.com | CIN: L55101MH1986PLC039307



LOTUS RESORTS



KAMAT HOTELS (INDIA) LIMITED

Regd. Office: 70-C, Nehru Road, Near Santacruz Airport, Vile Parle (East), Mumbai 400 099.
 CIN: L55101MH1986PLC039307, Tel. No. 022 26164000 Website: www.khil.com, Email: cs@khil.com

EXTRACT OF UNAUDITED STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021.

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Nine months ended 31.12.2021 (Unaudited)	Nine months ended 31.12.2020 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Nine months ended 31.12.2021 (Unaudited)	Nine months ended 31.12.2020 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)
1	Total income from Operations	3,821.20	2,428.95	1,441.32	7,380.78	2,881.87	5,162.26	5,137.59	3,311.69	1,893.09	9,828.83	3,683.74	6,599.35
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	(173.69)	(917.13)	(1,043.97)	(2,529.63)	(3,450.14)	(4,087.93)	87.16	(913.36)	(1,229.98)	(2,621.03)	(4,272.85)	(4,964.04)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(173.69)	(917.13)	(1,043.97)	(2,529.63)	(3,450.14)	(4,087.93)	87.16	(913.36)	(1,229.98)	(2,621.03)	(4,272.85)	(4,964.04)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	(135.39)	(687.31)	(757.46)	(1,903.59)	(2,269.16)	(2,757.20)	125.35	(682.86)	(940.74)	(1,990.93)	(3,080.15)	(3,629.39)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(135.39)	(687.31)	(754.95)	(1,895.05)	(2,261.63)	(2,723.05)	125.35	(682.86)	(938.78)	(1,977.05)	(3,074.27)	(3,575.54)
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Equity Share Rs.10/- each) (including forfeited shares)	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26	2,417.26
7	Other equity (Reserves excluding revaluation reserves)	-	-	-	-	-	(4,293.24)	-	-	-	-	-	(18,291.89)
8	Earnings per share (EPS) (Face value of Rs.10/- each)	(0.57)	(2.91)	(3.21)	(8.07)	(9.62)	(11.69)	0.53	(2.90)	(3.99)	(8.44)	(13.06)	(15.39)
	Diluted	(0.57)	(2.91)	(3.21)	(8.07)	(9.62)	(11.69)	0.53	(2.90)	(3.99)	(8.44)	(13.06)	(15.39)

Notes:
 1 The above standalone and consolidated results have been prepared in accordance with guidelines issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") and the Indian Accounting Standards [Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013.
 2 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com / www.nseindia.com and also on the Company's website www.khil.com.
 3 Breakup of exceptional item included in above results is tabulated below:

Particulars	Standalone						Consolidated					
	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Nine months ended 31.12.2021 (Unaudited)	Nine months ended 31.12.2020 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Nine months ended 31.12.2021 (Unaudited)	Nine months ended 31.12.2020 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)
Income	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Reduction in liability towards long term and short term borrowings	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Insurance Claim Received	-	-	-	-	373.17	373.17	-	-	-	-	373.17	373.17
Total	-	-	-	-	373.17	373.17	-	-	-	-	373.17	373.17

For and on Behalf of the Board of Directors
Kamat Hotels (India) Limited
 Sd/-
Dr. Vithal V. Kamat
 Executive Chairman and Managing Director
 (DIN : 00195341)

Place : Mumbai
 Date : 7th February, 2022

BINANI INDUSTRIES LIMITED

(Regd. Office : 37/2, Chinar Park, New Town, Rajarhat Main Road, P.O. Hatnara Kolkata - 700157)
 Tel: 0310326795
 CIN: L24117WB1962PLC025584
 E-mail: pb@binani.net; www.binaniindustries.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Monday, 14th February, 2022**, inter-alia to consider and approve Unaudited Financial Results (standalone and consolidated) for the quarter and nine months ended, December 31, 2021. This information is also available on the Company's website i.e. www.binaniindustries.com and on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed.

For Binani Industries Ltd.
 Sd/-
Visalakshi Sridhar
 Managing Director, CFO & Company Secretary
 DIN:07325198

Place: Mumbai
 Date: 7th February, 2021

EITA INDIA LIMITED

(FORMERLY: E.I.T.A India Limited)
 CIN: L51109WB1983PLC035969
 Regd. Office: 20-B, Abdul Hamid Street, 4th Floor, Kolkata-700 069,
 Phone: 033-22483203
 E-mail: eita.cal@eita.com,
 Website: www.eita.com

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 meeting of the Board of Directors of the Company will be held at its Registered office at 20B Abdul Hamid Street, 4th Floor, Kolkata-700069 on Monday 14th February, 2022 at 2.30 P.M., inter alia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2021.

By Order of the Board
 For EITA India Limited
 Sd/-
 Arvind Kumar Lohia
 Managing Director
 Date : 07.02.2022
 Place : Kolkata

ANKIT METAL & POWER LIMITED

Regd. Office: 35, Chittaranjan Avenue, Kolkata - 700 012.
 Phone No. : +91-33-22110225;
 E-mail: cs@ankitmetal.com
 Corporate Office: SKP HOUSE, 132A, S. P. Mukherjee Road, Kolkata - 700 026
 Phone No. : +91-33-40168107;
 Fax: +91-33-40168107
 CIN : L27101WB2002PLC094979;
 website : www.ankitmetal.com

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th February, 2022, at Kolkata, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2021. The information is also available on the website of the Company at www.ankitmetal.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

For Ankit Metal & Power Limited
 Sd/-
Vineeta Barma
 (Company Secretary)
 Place : Kolkata
 Date : 07.02.2022

IMPEX FERRO TECH LTD.

Regd. Office: 35, C. R. Avenue, 4th Floor, Kolkata-700012
 Phone No. : +91-33-22110225
 Corporate Office: SKP HOUSE, 132A, S. P. Mukherjee Road, Kolkata-700026
 Phone No. : +91-33-40168107
 Fax: +91-33-40168107
 Website: www.impexferrotech.com,
 Email: cs@impexferrotech.com
 CIN: L27101WB1995PLC071996

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th February, 2022 at Kolkata, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2022. The information is also available on the website of the Company at www.impexferrotech.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

For Impex Ferro Tech Limited
 Sd/-
Richa Lath
 Company Secretary
 Place: Kolkata
 Date: 07.02.2022

TRANSMISSION CORPORATION OF TELANGANA LIMITED, HYDERABAD

e-TENDER NOTICE

Sl.No	Specification No.	Description of Equipment
1.	TSPMM 12- 03/2022	Supply of 10 Nos. 80 MVA 132/33kV Power Transformers

Tenderers can have further details and download the tender schedule from e-procurement market place i.e., <http://tender.telangana.gov.in> (Telangana state) Contact Nos: Chief Engineer/P&MM, TSTRANSCO, Phone: 040-23396000, Extn.: 3670/3583/3460/ 3521/ 3334, Fax No:040-23303736, www.tstransco.gov.in.

Sd/-
Chief Engineer/P&MM

RO No: 46/21

YASH PAKKA

(Formerly Yash Papers Limited)
 Regd Office: 2nd Floor, 24/57, Birhana Road, Kanpur -208001, Uttar Pradesh
 Corp Office: Yash Nagar, Ayodhya - 224135, Uttar Pradesh
 CIN: L24231UP1981PLC05294 1 T: +91 7800003031
 E: secretarial@yashpakka.com Website: <https://www.yashpakka.com>

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 12th February, 2022 inter-alia, to consider and approve Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the 3rd quarter ended 31st December, 2021. The information is also available on the website of the Company, www.yashpakka.com as well as on the website of BSE Limited, www.bseindia.com.

for Yash Pakka Limited
 Sd/-
Bhavna Patel
 Company Secretary & Compliance Officer
 Date: 07.02.2022
 Place: Ayodhya

indianexpress.com

I arrive at a conclusion not an assumption.
 Inform your opinion with detailed analysis.

The Indian EXPRESS
 JOURNALISM OF COURAGE

Repro Home Finance Limited

CIN: L65922TN2000PLC046655
 Registered Office: Repco Tower, No. 33, North Usman Road, T. Nagar, Chennai-600017
 Corporate Office: Third Floor, Alexander Square, Old No.34 & 35, New No.2, Sardar Patel Road, Guindy, Chennai-600032
 Ph: (044) - 4210 6650 Fax: (044) - 4210 6651
 E-mail: cs@reprohome.com | Website: www.reprohome.com

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Monday, February 14, 2022**, inter-alia, to consider and approve the unaudited financial results of the Company for the **quarter and nine months ended December 31, 2021**. A copy of the Notice and the financial results on approval shall be available on the Company's website at www.reprohome.com and also on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For Repco Home Finance Limited
 Sd/-
Ankush Tiwari
 Company Secretary & Compliance Officer
 Place: Chennai
 Date : 07.02.2022

ONGC

RAJAHMUNDRY ASSET, RAJAHMUNDRY (A.P.)
EXPRESSION OF INTEREST (EOI)
 Invitation for Expression of Interest (EOI) for the Hiring of HF & CT services along with frac fluid, Proppant, acid formulation, well clean out fluids and Millable Bridge plugs for multi stage Hydro Fracturing in wells of Nagayalanka JV block. The Joint venture (JV) comprising Oil and Natural Gas Corporation Ltd and Vedanta Ltd, is developing Nagayalanka oil field. ONGC Ltd., Well Services, Rajahmundry Asset, India invites "parties to prequalify" for the Hiring of HF & CT services along with frac fluid, Proppant, acid formulation well clean out fluids and Millable bridge plugs for multi stage Hydro Fracturing in wells of JV block KG - ONN - 2003/1 in Nagayalanka located about 80 kms from Vijayawada. Vendors having the required capability and possessing relevant experience and eligibility criteria may respond to this EOI and should submit supporting documents in respect of eligibility criteria within 28 working days from publication of EOI to GM(P) - WSS, Room No SB-3, Godavari Bhavan, ONGC Base complex, Rajahmundry - 533106. For details of vendors qualification criteria and brief scope, please visit: <https://www.tenders.ongc.co.in>
 E-mail: dp_rao@ongc.co.in
 Alternate E-mail: shaik_moulali@ongc.co.in

HAR EK KAAM DESH KE NAAM

QGO FINANCE LTD

CIN : L65910MH1993PLC302405
 Regd Office: 3rd Floor, A-514, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai - 400701
 E-Contactus: @qgofinance.com Website: www.qgofinance.com Tel No.: +91-22-49762795

(Regulation 47(i) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021

Sr. No.	Particulars	Amount in Lakhs			
		Quarter ended (01/10/2021 to 31/12/2021) (Un-audited)	Year to date Figures (01/04/2021 to 31/03/2021) (Un-audited)	Previous Year ending to (01/10/2020 to 31/12/2020) (Un-audited)	Corresponding 3 months ended in the previous year (01/10/2020 to 31/12/2020) (Un-audited)
1	Total Income from Operations	246.71	583.06	520.21	364.19
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	40.52	101.54	92.80	66.09
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	40.52	101.54	92.80	66.09
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25.21	64.72	64.20	47.02
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	25.21	64.72	64.20	47.02
6	Equity Share Capital	69282000	69282000	69282000	69282000
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	-	-	-	-
	Basic:	0.36	0.93	0.92	0.68
	Diluted:	0.36	0.93	0.92	0.68

Notes:
 1. The Financial statement has been prepared in accordance with the Companies Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (IAS) Amendment Rules, 2016 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
 2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 07.02.2022
 3. The Company operated in Financing and Investing sector which is a single Business Segment in accordance with Ind AS- 108 "Operating Segment" notified pursuant to Companies (Accounting Standards) Rules, 2015
 4. During the Quarter under review, the company has allotted 1415 Non Convertible Debentures at the issue price of Rs. 1,00,000 per Debenture. The Actual Amount of Utilisation in Quarter under review is Rs. 14,15,00,000
 5. The Total Loan Booked till 31.12.2021 is of Rs. 63,21,11,823/-. The Total Outstanding Non Convertible Debenture as on 31.12.2021 is of Rs. 52,90,00,000/-
 6. Figures for the Previous period have been regrouped/re-classified to conform to the figures of the current period.

For Qgo Finance Limited
 Sd/-
Rachana Singi
 Managing Director
 DIN: 00166508
 Date: 07/02/2022
 Place: Navi Mumbai

INDUSTRIAL & PRUDENTIAL INVESTMENT CO. LTD.

CIN: L65990WB1913PLC218486,
 Registered Office: Paharpur House, 8/1/B Diamond Harbour Road, Kolkata 700027
 Tel. No. 033-40133000;
 Email: contact@industrialprudential.com, Website: www.industrialprudential.com

RESULT OF E-VOTING AT THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING (EGM)
 Notice is hereby given that pursuant to the provisions of section 108 and 109 of the Companies Act, 2013 and Rule 20, 21(2) of the Companies (Management and Administration) Rules 2014, Listing Regulations MCA/SEBI circulars and other applicable provisions if any, the Company had conducted e-voting for the EGM held on Friday, 4th February 2022, at 3PM, through Video Conferencing through WebEx and Insta Meet platform for passing the following resolution.
 Based on the Scrutinizer's Report dated 5th February, 2022, the result of e-voting/poll is as under:

Sr. No.	Particulars of Resolution	Total no. of votes Cast		No. of shares and % of total votes cast in favour		No. of shares and % of total votes cast in against	
		No. of Shares	% of votes	No. of Shares	% of votes	No. of Shares	% of votes
1	Appointment of M/s S Jaykrishnan as Statutory Auditor to fill casual vacancy caused due to resignation of M/s. Lodha & Co.	11,41,874	100	11,41,874	100	0	0

The above resolution has been passed with requisite majority.
 For Industrial and Prudential Investment Co. Ltd.
 Sd/-
Ayan Datta
 Company Secretary
 Date: 07/02/2022
 Place: Kolkata

PARSHARTI INVESTMENT LIMITED

Corporate Identification Number: L33000MH1992PLC069955;
 Registered Office: 3, National House, 1st Floor, 27, Raghunath Dadaji Street, Fort, Mumbai - 400001, Maharashtra, India;
 Contact Number: +91222622675/22679029; Fax Number: +912249742005;
 Website: www.parshartiinvestment.com;
 Email Address: parsharti_investment@rediffmail.com, cs.parsharti@rediffmail.com;

Recommendations of the Committee of Independent Directors ("CID") on the Offer of Parsharti Investment Limited ("PARSHARTI" or "Target Company") made by Patel Ghanashyambhai N (Acquirer 1) and Patel Pareshbhai Nanjibhai (Acquirer 2) to the Public Shareholders of the Target Company in accordance with the provisions of Regulation 26 (7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 including subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations").

1. Date	Monday, February 07, 2022															
2. Name of the Target Company	Parsharti Investment Limited															
3. Details of the Offer pertaining to the Target Company	This Offer is being made by Patel Ghanashyambhai N (Acquirer 1) and Patel Pareshbhai Nanjibhai (Acquirer 2) pursuant to the provisions of Regulations 3 (1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, for acquisition of up to 8,72,898 (Eight Lakhs Seventy-Two Thousand Eight Hundred and Ninety-Eight) fully paid-up equity shares of ₹10.00/- (Rupees Ten Only) ("Equity Shares") each representing 26.00% (Twenty-Six Percent) of the Voting Share Capital of the Target Company, at a price of ₹7.00/- (Rupees Seven Only) per Equity Share, payable in cash ("Offer Price")															
4. Names of the Acquirers and PAC with the Acquirers	Patel Ghanashyambhai N (Acquirer 1) and Patel Pareshbhai Nanjibhai (Acquirer 2) There is no person acting in concert with the Acquirers for this Offer															
5. Name of the Manager to the Offer	Capital Square Advisors Private Limited 208, 2 nd Floor, AARPEE Center, MIDC Road No. 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India; Telephone Number: +91-22-66849999/ +91-98742-83532; Email Address: tanmay_banerjee@capitalsquare.in / pankita.patel@capitalsquare.in ; Website: www.capitalsquare.in ; Contact Person: Mr. Tanmay Banerjee/Ms. Pankita Patel; SEBI Registration Number: INM000012219;															
6. Members of the Committee of Independent Directors	<table border="1"> <thead> <tr> <th>Name</th> <th>Designation</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>Dhiren Kantilal Shah</td> <td>Chairman</td> </tr> <tr> <td>Sivaramakrishnan Padmanabhan</td> <td>Member</td> </tr> <tr> <td>Priyanka Gupta</td> <td>Member</td> </tr> </tbody> </table>	Name	Designation	Dhiren Kantilal Shah	Chairman	Sivaramakrishnan Padmanabhan	Member	Priyanka Gupta	Member							
Name	Designation															
Dhiren Kantilal Shah	Chairman															
Sivaramakrishnan Padmanabhan	Member															
Priyanka Gupta	Member															
7. IDC Member's relationship with the Target Company (Directors, Equity Shares owned, any other contract/relationship)	a) IDC Members are Independent Directors on the Board of the Target Company. b) The details of IDC Members holding Equity Shares of the Target Company is as follows: <table border="1"> <thead> <tr> <th>Name of the Directors</th> <th>No. of Equity Shares held</th> <th>Percentage of Equity Shareholding</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>Dhiren Kantilal Shah</td> <td>100</td> <td>0.003%</td> </tr> <tr> <td>Sivaramakrishnan Padmanabhan</td> <td>100</td> <td>0.003%</td> </tr> <tr> <td>Priyanka Gupta</td> <td>-</td> <td>-</td> </tr> <tr> <td>Total</td> <td>200</td> <td>0.006%</td> </tr> </tbody> </table> c) None of the members of IDC hold any contracts or any relationship, nor are they related in any way with the Target Company other than acting in directorship in the Target Company;	Name of the Directors	No. of Equity Shares held	Percentage of Equity Shareholding	Dhiren Kantilal Shah	100	0.003%	Sivaramakrishnan Padmanabhan	100	0.003%	Priyanka Gupta	-	-	Total	200	0.006%
Name of the Directors	No. of Equity Shares held	Percentage of Equity Shareholding														
Dhiren Kantilal Shah	100	0.003%														
Sivaramakrishnan Padmanabhan	100	0.003%														
Priyanka Gupta	-	-														
Total	200	0.006%														
8. Trading in the Equity Shares/ other securities of the Target Company by IDC Members	a) None of the members of IDC have traded in any Equity Shares/ other securities of the Target Company during the period of twelve months prior to the Public Announcement dated Friday, December 17, 2021; b) None of the members of IDC have traded in any Equity Shares/ other securities of the Target Company during the period from the Public Announcement dated Friday, December 17, 2021, till the date of this recommendation;															
9. IDC Member's relationship with the Acquirer (Directors, Equity Shares owned, any other contract/relationship)	The members of IDC neither have any contracts nor relationship with the Acquirers in any manner.															
10. Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirer by IDC Members	Not Applicable.															
11. Recommendation on the Offer, as to whether the Offer, is or is not, fair, and reasonable	The members of the IDC have perused the (a) Public Announcement dated Friday, December 17, 2021 ("PA"), (b) Detailed Public Statement dated Monday, December 20, 2021 which was published on Tuesday, December 21, 2021 in the newspapers, namely being, Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions), and Mumbai Lakhadepse (Marathi) (Mumbai Edition), (c) Draft Letter of Offer dated Friday, December 24, 2021 ("DLOF") and (d) Letter of Offer dated Friday, January 28, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement ("LoF"), (the PA, DFS, DLOF, and LoF are hereinafter collectively referred to as "Offer Documents") issued by the Manager on behalf of the Acquirers, the members of IDC believe that Offer is fair and reasonable, in accordance with the provisions of SEBI (SAST) Regulations.															
12. Summary of Reasons of Recommendation	Based on the review of the Offer Documents, the members of IDC have considered the following for making recommendations: a) Offer Price is justified in terms of the parameters prescribed under Regulations 8 (1) and 8 (2) of the SEBI (SAST) Regulations; b) Keeping in view of the above fact, the members of IDC are of the opinion that the Offer Price of ₹7.00/- (Rupees Seven Only) payable in cash per Equity Share to the Public Shareholders of the Target Company for this Offer is fair and reasonable. However, the Public Shareholders should independently evaluate the Offer and take informed decision on the matter.															
13. Details of Independent Advisors, if any	None.															
14. Disclosure of Voting Pattern of the meeting in which the open offer proposal was discussed	All the IDC members unanimously voted in favor of recommending this Offer proposal.															
15. Any other matter to be highlighted																

